

सामूहिक प्रोत्साहन योजना २००७ अंतर्गत  
मालेगाव तालुक्यास ड+ वर्गीकरण लागू  
करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,  
शासन निर्णय क्र.साप्रोयो-२१०७/प्र.क्र.७४/उद्योग-८  
मंत्रालय, मुंबई:-४०० ०३२.  
दिनांक - ३०/४/२००७.

वाचा :- सामूहिक प्रोत्साहन योजना २००७.

### शासन निर्णय:-

सामूहिक प्रोत्साहन योजना २००७ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यास ड+ असे वर्गीकरण दि.१/४/२००७ पासून लागू करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

२. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०६/२००७/व्यय-१६, दि.२३/४/२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

३. हा शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २००७०४३०१३०५४६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( दा.अं.कुलकर्णी )  
शासनाचे अवर सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई,  
विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई,  
विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,  
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई,  
व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे,  
विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक ,  
जिल्हाधिकारी, नाशिक ,  
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक ,

उ.ऊ.व का.वि.मधील सर्व कार्यासने,  
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,  
वित्त विभाग (व्यय-१६), मंत्रालय, मुंबई-३२,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
निवडनस्ती (उद्योग-८).

प्रतः- महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५ प्रती) त्यांना विनंती आहे की,  
सदर शासन निर्णयास महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक वृत्तपत्रांसह सर्व अग्रगण्य  
अशा वृत्तपत्रांतून व्यापक प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करण्यात यावी.

प्रत माहितीसाठी अग्रेषितः-

मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,  
प्रधान सचिव (वित्त) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,  
प्रधान सचिव (नियोजन) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,  
मा.मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मा.राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मुख्यसचिवांचे वरिष्ठ सहायक, मंत्रालय, मुंबई.